

Date: 16<sup>th</sup> September, 2026

|                                                                                                                                                                                                                                               |                                                                                                                                                                                                                   |
|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| <b>The Manager</b><br><b>BSE Limited</b><br>Corporate Relationship Department<br>1st Floor, New Trading Ring,<br>Rotunda Building, P.J Towers,<br>Dalal Street, Fort, Mumbai -400001<br><br>BSE Scrip ID – VIVIDHA<br>BSE Scrip Code - 506146 | <b>The National Stock Exchange of India Limited</b><br>Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,<br>Bandra Kurla Complex,<br>Bandra (E), Mumbai – 400 051<br><br>ISIN Code- INE370E01029<br>NSE Scrip code - VIVIDHA |
|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|

**Sub.: Newspaper Clipping with respect to the Notice convening 43<sup>rd</sup> Annual General Meeting of the Company through Video Conferencing / Other Audio-Visual Means, voting through electronic means and closure of Register of Members and Share Transfer Books.**

In compliance with the requirements of Section 91 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 10 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 02/21 dated January 13, 2021 and Circular No. 02/2022 dated May 13, 2022 issued by Ministry of Corporate Affairs and Secretarial Standard on General Meetings, please find enclosed the newspaper clippings of publication made in Active Times (English Daily) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper), inter-alia informing the following:

1. 43<sup>rd</sup> Annual General Meeting of the Members of the Company scheduled to be held on Wednesday, 30<sup>th</sup> September, 2026 at 11.00 a.m. at “Vyanjan Banquet Hall” 46, First Floor, Oshiwara Link Plaza, Next to Oshiwara Police Station, Near Maheshwari Bhawan, Above “Vyanjan” Sweets, Link Road, Extn, Andheri (West), Mumbai-400102; and
2. Manner in which Members can cast their vote on resolutions proposed in the notice convening the AGM through remote e-voting; and
3. Notice of closure of Register of Members and Share Transfer Books for the purpose of AGM.

Kindly take the same on your record and acknowledge receipt of the same.

Thanking You  
 Yours Faithfully

**For Visagar Polytex Limited**

**Tilokchand Kothari**  
**Managing Director**  
**DIN: 00413627**

**VISAGAR POLYTEX LIMITED**

## PUBLIC NOTICE

My Clients being proposed Purchasers viz. **MR. MITESH BATUKBHAI JOSHI & MRS. NISHA MITESH JOSHI** are investigating the Title of the Property i.e. Flat No. A/703, 7th Floor, Shiv Bhavan CHSL, A Wing, 5th Carter Road, Raj Dongri, Near Neelkanth Mahadev Mandir, Borivali-East, Mumbai-400 066, presently owned by **MR. SANJAY MANOHAR MANDOT & MRS. ANITA SANJAY MANDOT**. The said **MRS. ANITA SANJAY MANDOT** died intestate on 20/07/2021, leaving behind Husband **Mr. Sanjay M. Mandot & Two Sons, Mr. Nishit Sanjay Mandot & Mr. Preet Sanjay Mandot**, as her legal heirs. Further **Mr. Nishit Sanjay Mandot & Mr. Preet Sanjay Mandot** intend to Release their respective rights, title, share & interest in said Flat in favour of **Mr. Sanjay M. Mandot**.

All persons/Partners, Government Body and/or institutions having any claim, charge, encumbrance, right, interest or entitlement of whatsoever nature in respect of the said Property, may lodge their claim, right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever nature of any one alongwith requisite proof of documents, in my Office at **5th Floor, Kundan House, Above HDFC Bank, Dattapada Road, Borivali (E), Mumbai-66, within 15 days** of publication of this Notice, failing which it will be deemed that there is no such claim, right, interest, charge, encumbrance, or any other right or entitlement &/or the same has been waived, relinquished &/or withdrawn &/or abandoned.

Sd/-  
**ADV. URMIL G. JADAV**  
B. Com, L.L.B., Mumbai.  
Place: Mumbai Date: 13.09.2026

## PUBLIC NOTICE

I, S.K. TIWARI, Advocate, residing at Mumbai, hereby inform all concerned through this Public Notice that an application has been submitted for the transfer of property situated at Industrial Plot No. 124, Second Phase, GIDC, Vapi. As per the records of the Vapi GIDC office, the said property is in the name of M/s. Bombay Glass Blowing Industries, Partners: (1) Ghanshyamlal Hirralal Parekh (75%) and (2) Janak Ghanshyamlal Parekh (25%) as per letter No. GIDC/ALT/IV/PI/169 dated 20.04.1970. According to the said application for transfer, Partner No. 01 passed away on 22.03.2022. The legal heirs, if any, of the deceased are hereby requested to inform us within 10 days of this Public Notice.

The said property is being proposed to be transferred in favor of the following partners of M/s. Bombay Glass Blowing Industries: (1) Janak Ghanshyamlal Parekh (40%), (2) Asha Upal Parekh (10%), (3) Tejas Upal Parekh (40%), (4) Alpa Janak Parekh (10%) All residing at Mumbai.

If any person has any 'objection' regarding the said transfer, they are requested to personally contact us with relevant supporting documents and evidence. If no valid objection is received within 10 days, the property transfer process will be completed, and no objections shall be entertained thereafter. The general public is hereby informed to take due note.

Date: 13/09/2026 Sd/-

Place: Mumbai Sd/-

S.K. TIWARI, Advocate

Add: 1412 Karmbhoomi CHS, Thakur Complex, Kandivali (East) Mumbai-400101

Mo: 9826062013

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that my client, **Shramika Hemant Naik**, is the owner of Flat No.604, 4th Floor, Wing C-2, Rehab Building No.1 in the Society known as 'Panhala CHS Ltd' on CTS No.837 to 840 Part, corresponding Survey No.55 & 56, of Village Poisar, Taluka Borivali, Mumbai Suburban District (hereinafter referred to as the 'Said Flat'). Further, my client intends to mortgage the said Flat with Piramal Finance Limited.

Whereas M/s. S. D. Corporation Pvt. Ltd., with the confirmation of Panhala CHSL and Samtanagar CHSL, agreed to provide the said flat to the member, viz. Shri Shreedhar Sakharam Mainkar, on an ownership basis in lieu of his Room No. 1232 in Old Building No. 66, vide Agreement for Permanent Alternate Accommodation dated 05/02/2019 [Doc. No. BRL-3-1226-2019] Whereas Shri Shreedhar Sakharam Mainkar expired on 06/06/2020, leaving behind his legal heirs, namely (1) Shrutika Shridhar Mainkar (expired on 07/07/2025), (2) Shramika Hemant Naik, (3) Sailesh Sandeep Rajpurkar (before marriage Shradha Shridhar Mainkar), (4) Shruangirak Shreedhar Mainkar and (5) Shruunkala Sandip Tambe. Whereas Sailesh Sandeep Rajpurkar and others released their rights, title and interest in respect of the said flat in favour of Shramika Hemant Naik vide Release Deed dated 23/12/2025 [Doc. No. MBE-23-21295-2025].

So I hereby invite claims or objection from general public that Any person having legal heirship in the captioned flat or any claims and objections on the said Flat by way of sale, mortgage, charge, gift, possession, tenancy, heirship, lien or beneficial right/interest or otherwise claiming whatsoever are requested to make the same known in writing to the undersigned at Shop No F-01A-30, 1st Flr, Haware Centurion Mall, Sec-19A, Nerul (E), Navi Mumbai - 400706 within period of 7 (Seven) days from the date of this publication, failing which the claim of such person/s if any, will/shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.

HARESH DEMLA

(ADV HIGH COURT, MUMBAI)

Date: 13.09.2026

## PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Mr. Santosh Jagdish Shetty was owner of M/s. New Sagor Hotel, situated on 1st Floor and 2nd respectively, lying on NA Survey Nos. 106/1 and 106/2, Main Road, Dahanu, Dahanu Road (West), Taluka Dahanu, District Palghar, Pin-401602, Area admeasuring 1600 Sq. Ft., and 2000 Sq. Fts., respectively in his sole name, which he had purchased from Mr. Ajay Shankar Sharma vide Sale Deed dated 03.10.2011, duly registered with the office of Sub-Registrar of Assurances Dahanu at Serial No. 1515/2011 on the same day i.e., 03 rd October 2011 in his sole name. That said Mr. Santosh Jagdish Shetty died on 04.06.2021, leaving behind him, his widow 1. Mrs. Amita Santosh Shetty, his two sons 2. Mr. Kshitij Santosh Shetty and 3. Mr. Vedant Santosh Shetty as his only legal heirs to use, acquire the said M/s. New Sagor Hotel as owners thereof and since then my client's are in use, occupation and possession of the said Ms. New Sagor Hotel as owners thereof and now my clients intend to mortgage the said Ms. New Sagor Hotel with any bank financial institutions.

Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Ms. New Sagor Hotel should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his her claim, within 07 days of publication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned.

Date: - 12/09/2026 Sd/-

Address: Below T.D.C.C. Bank (Adv. Shripad G. Bari)

Main Road, Dahanu, Tal-Dahanu, Advocate

Dist- Palghar Pin No.401 601

## PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client **MRS. CELINE CARIDADE PONTES** that the then Purchaser **MR. CARIDADE PONTES** had purchased Flat No. 3 on First Floor, Area Admeasuring 550 Sq. Ft. (Built-up), in the Building No. G5 of the society known as "NEW MONALISA C.H.S. LTD.", situated at **Dias & Pereira Nagar, Village Umele, Naigaon (W), Taluka Vasal, District Palghar**, from the then Developers **M/S. MONALISA DEVELOPERS**, by an Agreement for Sale Dated 23/12/1992 which was duly Registered in the Office of the Sub-Registrar Vasai 1, bearing Registration No. Vasai 1 – 1759 – 1992, Dated 23/12/1992. **MR. CARIDADE PONTES** holds 100% Share in the said Flat. Late **MR. CARIDADE PONTES** expired on 11/12/2025 leaving behind **MRS. CELINE CARIDADE PONTES** - (Wife) as his only legal heir for the said Flat. **MRS. CELINE CARIDADE PONTES** had made application to the concerned society for transfer of 100% Share of Late **MR. CARIDADE PONTES** in the said Flat to her name. The concerned society shall transfer 100% share in the name of **MRS. CELINE CARIDADE PONTES**. Thereafter, she shall become 100% lawful owner of the said Flat.

So, it is hereby requested that if any person and/or institution have any claim or rights, title or interest over abovementioned Flat shall raise objection at the address given below within 14 days from publish of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction shall be done in my client's name.

Sd/-

Adv. Nagesh J. Dube

Place : Vasai, Shop No. 6, Dube Shopping Centre, Stella,

Date : 13.09.2026 Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401202

## District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane &amp; Office of the Competent Authority

## Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

## under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602  
E-mail: - ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2397/2026 Date: - 03/09/2026

## Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

## Application No. 692 of 2026

Applicant :- Jai Shiv Parvati Co-Operative Housing Society Ltd.

Add :- Village Khari, Ward "L", Subzone Z/Cabin Cross Road, Near M. I. Udyog, Bhayandar (E), Tal. & Dist. Thane 401105

Versus

Opponents :- 1. M/s. Dreams Developers 2. Mrs. Savitribai Uttamchand Lakhani 3. The Estate Investment Co. Pvt. Ltd. 4. Krishna Niketan Apt. 5. Arjun Smruti Co-op. Hsg. Soc. Ltd.

Description of the Property - Village Khari, Tal. & Dist. Thane

Survey No./CTS No. Hissa No./Sheet No. Area in sq. mtrs.

New S. No. 102 3B 441.80 sq. mtrs.

Take the notice that as per above details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on Dated 24/09/2026 at 02.00 p.m.

Sd/-

(Dr. Kishor Mande)

District Deputy Registrar,

Co-Operative Societies, Thane &

Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public that, **Shri. Ketan Vatan Mehta**, the intending member, who had applied for membership of **Nahur Vivekanand Co-operative Housing Society Limited (Registration No. M.U.M./M.H.A.D.B.(W-T) H.S.G./T.C.10291/1999) alongwith Mrs. Urmila Ketan Mehta** with respect to (i) (old Flat no. 3B-42) Flat No. 1106, eleventh floor, and (ii) Old Share Certificate No. 118 dated 07.07.2001 (corresponding to New Share certificate no. 75 dated 19.08.2018 holding 10 (Ten) distinctive shares from 741 to 750 (both inclusive)) having address at Jain Mandir Road, Sarvodaya Nagar, Mulund West, Mumbai 400 080 herein after referred to as "the said premises", died on June 16, 2026 intestate/ without making any will and nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased intending member in the capital/ property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased intending member in the capital/ property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased intending member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased intending member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society between 11 A.M. to 3 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Place : Mulund, Mumbai

Nahur Vivekanand CHS Ltd. Dated : 13.09.2026

Hon. Secretary

## Read Daily Active Times

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that **Late GRACY CHRISTY FERNANDES** who passed away on 29/03/2026. **Late GRACY CHRISTY FERNANDES** was owner of Flat bearing No. 104 (Consisting of 2BHK (SMALL) admeasuring 62.24 Sq. mtr. (670 sq.ft.) Saleable area equivalent to 49.24 Sq. mtr (530 Sq.ft.) Carpet area (69.08 sq.mtr) built-up area on the First Floor of the said Building No. A-III-10 in Sector -A1 and the right to use Open Car Parking thereabouts in the housing project popularly known as "NEW HAVEN" complex, in the Society known as "New Haven Cluster-1 Co-Operative Housing Society Ltd. of lying being and situated at Gut No. 107/1 to 107/7, Gut No. 110 and 132, Plot No. 7 and 8, Village: Betegaon, Taluka & District Palghar by registered document No. PLR-4454/2010 on Dated 17/06/2010 (Said Property). **Late GRACY CHRISTY FERNANDES** has three legal heirs i.e 1) **MR. CHRISTY FERNANDES**, 2) **MERYL CHRISTY FERNANDES**, 3) **MISHEL CHRISTY FERNANDES** are person other than 1) **MR. CHRISTY FERNANDES**, 2) **MERYL CHRISTY FERNANDES**, 3) **MISHEL CHRISTY FERNANDES** having any right, title, claim or interest by way of inheritance against or in said property or any part thereof by any way however are hereby required to make same in writing along with the documentary evidence to the Adv. Vikas N. Patil having office at Shop No. 16, Building No. 9, Yashwant Srushti, Boisar, Tal. & Dist. Palghar 401501, Maharashtra. Mob. No. 9545753444 within 7 days from the publication of this notice, failing which claims if any shall be deemed to have been waived.

Sd/-

(Adv. Vikas N. Patil)

Advocate

Date - 12-09-2026

## 'FORM 'Z'

(see Sub-rule (11(d-1) of rule 107)

## Possession Notice For Immovable Property

Whereas the undersigned being the recovery officer of the Shri. V. V. Patil under the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 By Dattaseva Sahakari Patpedhi Maryadi Mumbai, 1/136, B. M. C. Colony, Marve Road, Malvani, Malad (West), Mumbai-400095 issued a demand Notice dated 08/10/2025 calling upon the judgment debtor, **Mrs. Nila Yadaiah Juppally And Mr. Yadaiah Narsaiah Juppally** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 652290/-** (in words, Six Lakh Fifty Two Thousand and Two Hundred Ninety Rupees Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount the undersigned has issued a notice for attachment dated 13/11/2025 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described here in below in exercise of powers conferred on him/her under rule 107(11) (d-1) of the Maharashtra Co-Operative Societies Rule, 1961 On This Date 13/11/2025.

The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of the **Mrs. Nila Yadaiah Juppally And Mr. Yadaiah Narsaiah Juppally** Room No 51 Ex. Dogri Govind Nagar (SRA) Co-Operative Housing Society Ltd CTS No-459 part Of Village 51 Ex. Dogri Govind Borivali (W) 400092 Approximate Area 225 Sq.Ft the burden of the loan is amount **Rs. 735501/-** (in words, Seven Lakh Thirty Five Thousand Five Hundred And One Rupees Only) and interest thereon will be liable to the tax.

## Description Of The Immoveable Property :-

Address: Room No. 51 Gandhi Nagar (S.R.A) Cooperative Housing Society (Limited) C.T.S.-No. 459 (Part) of Village 51, Exa Dogri, Govind Nagar, Borivali (W) 400092 C.T.S. No. 459 (Part) having an area of approximately 225 sq. ft. The amount of the charge is Rs. 735501/-and interest thereon shall be payable.

East- CTS No. 210, 458, 455(1)

West- CTS No. 372, 355, 346 (a) and 346(b)

Adjacent- to CTS No-381, 379, 373 on the

North- Exer Dogri Govind Nagar, Borivali

South- CTS No. 459

Location: Borivali

Date: 27/07/2026

Seal

Sd/-

V. V. Patil

Recovery Officer

Deptt. Govt. of Maharashtra

Deemed to be Civil Court U/S 156

of Maharashtra Co-op Soc. Act, 1960

## Public Notice

No./JICC-W/70/2025/U/S 47/4470/2026 Dt. 24/08/2026

## OFFICE OF THE CHARITY COMMISSIONER, MAHARASHTRA STATE, MUMBAI.

Dharmadaya Ayukta Bhavan,

2nd Floor, Sasimira Building, Sasimira Road, Worli, Mumbai- 400 030.

Application No. 70 of 2025

Under Section 47 of the Maharashtra Public Trust Act, 1950.

In the matter of :- "The Second District of the Church of the Brethren in India"

P.T.R. No. F-257 (Mumbai).

Mr. Robin B. Dalvi & Others ..... Applicants

V/S

Rev. Daulat J. Bhosle & Others ..... Respondents

To,

2. Rev. Anand F. Salve

Ahwa, Dist. Dang

4. Mr. Shivlal Becher

At. Vada, Dist- Thane

5. Rev. Prabhakar Randive

At. Vada, Dist- Thane

TAKE NOTICE THAT Applicants above named have filed under section 47 of the Maharashtra Public Trust Act, 1950.

AND WHEREAS THE said matter has been fixed to show cause and filing your appearance and for filing your statement, if any, either yourself or through an advocate in this office on 14th day of October 2026 at 12.00 p.m., before Joint Charity Commissioner (II), Maharashtra State, Mumbai. On which day presence in person is necessary.

If no appearance or written statement is filed on your behalf by your Pleader or by someone by law authorized to act for you, the matter will be heard and decided ex-parte on the final date of hearing in your absence.

Given under my signature and the seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai. On this 24th day of August 2026.

Yours Faithfully,

Sd/-

(S. E. Burghate)

Superintendent (J)

Office of the Charity Commissioner,

Maharashtra State, Mumbai.

Seal

## VISAGAR POLYTEX LIMITED

CIN-L6590MH1983PLC030215

Regd. Office - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai - 400058

Tel: 022-4724815, Website: www.visagarpolytex.in, Email: contact@visagarpolytex.in

## NOTICE OF 43rd ANNUAL GENERAL MEETING AND CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND SHARE TRANSFER BOOKS:

Notice is hereby given that the 43rd Annual General Meeting ("AGM") of Members of VISAGAR POLYTEX LIMITED ("the Company") shall be conducted on Wednesday, 30th September, 2026 at 11:00 a.m. at "VYANJAN BANQUET HALL" - 46, First Floor, Oshiwara Link Plaza, Next to Oshiwara Police Station, Near Maheshwar Bhawan, Above "Vyanjan" Sweets, Link Road, Extn. Andheri (West), Mumbai-400102, Maharashtra in compliance with all the applicable provisions of the Companies Act, ("the Act"), to transact the Business as set out in the AGM Notice.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") to provide the facility for remote e-voting.

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circular, the AGM Notice along with the Annual Report of the Company for the financial year 2025-26 ("Annual Report"), has been sent only by electronic mode to all the Members whose email address(es) are registered with the Company/Depository Participants/Registrar and Transfer agent - M/s Adroit Corporate Services (P) Limited.

The Annual Report along with the Notice of AGM is also available on the Company's Website at www.visagarpolytex.in and on the website of the Stock Exchange BSE Limited i.e. www.bseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and India Administration) (Listing Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of the Secretariat Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the MCA Circulars, the SEBI Circular and resolutions Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, voting on the AGM as set out in the AGM Notice.

The remote e-voting period begins on Sunday, September 27, 2026 (9:00 am IST) and end on Tuesday, 29th September, 2026 (5:00 pm IST) and at the end of the remote e-voting period, the facility shall forthwith be blocked. During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form and whose name recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Wednesday, September 23, 2026, shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Members who have not registered their email address(es) or acquired shares after the dispatch of the Notice and holding of shares as on the cut-off date i.e., Wednesday, September 23, 2026 can refer the notes to the AGM Notice under "E-voting" to cast their vote through remote e-voting.

Members of the Company who have not registered/updated their email address(es) are requested to get the same registered/updated (in case of shares held physically) by writing to the Company at contact@visagar.com shares along with held details of folio number and self-attested copy of PAN Card or with their Depository Participants (in case of in dematerialized/electronic mode) with whom the demat account is maintained.

In case you have any issues/queries/grievances relating to remote e-voting, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an email to evoting@nsdl.co.in or contact on 022-4886 7000.

Pursuant to the provision of Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, September 24, 2026 to Wednesday, September 30, 2026 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

By Order of the Board For Visagar Polytex Limited

Sd/-

Place: Mumbai Tlokhchand Kothari

Date: 12/09/2026 Chairman & Director

## MAHINDRA RURAL HOUSING FINANCE LTD.

Corporate Office: Agastya Corporate Park, Piramal, Amit Building, Unit No. 203, 2nd Floor, 8 Wing, Sunder Bung, Kuria West, Mumbai Maharashtra 400 070 India. CIN - U65922MH2007PLC169791 Branch Office: 1st Floor, Prestige Precinct, Near Nitin Company, Almeda Road, Above Honda Showroom, Thane -400601.

## POSSESSION NOTICE (for immovable property) Rule 8-(1)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of (Mahindra Rural Housing Finance Limited) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) were issued by the Authorised Officer of the company to the borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The mentioned borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the below mentioned borrowers in particular that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property (Secured Asset) mentioned herein and any dealings with the such property will be subject to the charge of Mahindra Rural Housing Finance Limited for an amount as mentioned herein under with interest thereon.

| Sr. No.                            | Name of the Borrower(s) / Guarantor(s) (NAME OF THE BRANCH)                                                                                                                                                                                 | Description of Secured Asset (Immovable Property)                                                                                                                                                                                                      | Demand Notice Date and Amount                                   | Date of Possession                 |
|------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------|------------------------------------|
| 1.                                 | FIN NO- 861337- XSEMAP00712375- PANVEL BRR : SAUKAT HYDERALI ANSARI, ZARINABANO SAKUATALI ANSARI, BRR ADD - A/P HOUSE NO 312/102 MARIYAM APARTMENT NEAR WELCOME HOTEL NEHRU NAGAR NAI BASTI KALYAN ROAD BHIWANDI THANE 421302 GRR: GRR ADD: | ALL THE PICE AND PARCELOF THE LAND FLAT NO 201(TBHK), ADM 550 SQ FT FLDR BLONG NO 3 MADHU RESIDENCY VILLAGE KHONI, PARUL ROAD, TALUKA BHIWANDI DIST THANE. BOUNDED BY EAST- MEET PADA WEST- VILLAGE KHONI, NORTH- BLONG NO1,SOUTH- BLDC OF DEVAN SETH. | Demand Notice Date<br>18-06-2026<br>Rs. 655714.22               | 11-09-2026<br>Symbolic possession) |
| Place: Thane,<br>Date : 13/09/2026 |                                                                                                                                                                                                                                             |                                                                                                                                                                                                                                                        | Sd/- Authorised Officer,<br>Mahindra Rural Housing Finance Ltd. |                                    |

रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६

## घरकुलाचे बांधकाम खंडले; ३८ हजार लाभार्थ्यांना कारवाईचा इशारा

सोलापूर, दि. १२: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा पहिला हप्ता खात्यावर जमा झाल्यानंतरही अद्याप बांधकामाला सुरुवात न करणाऱ्या सुमारे ३८ हजार लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक कार्यालयांकडून देण्यात आला आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख १ हजार ४८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ९४ हजार ४४८ लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. मात्र, निधी उपलब्ध होऊनही सुमारे ३८ हजार लाभार्थ्यांनी अद्याप घरकुलाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने या लाभार्थ्यांची

दखल घेतली असून, बांधकामाला तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. शासनानेकडून घरकुलासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही बांधकाम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांवर निमानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी घरकुलाच्या बांधकामाला विलंब न करता सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

## गणेशोत्सवासाठी अमरावतीतील २०० एसटी बस मुंबईला; अमरावतीकरांची प्रचंड गैरसोय

अमरावती, दि. १२: गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे जाणाऱ्या वाढीक प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता अमरावती जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या तब्बल २०० बस मुंबईकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, मोठ्या संख्येने बस बाहेर जिल्ह्यात पाठविल्याने अमरावती जिल्ह्यातील नियमित प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील विर विविध बसस्थानकांवर सध्या एसटी बसची कमतरता जाणवत असून, प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत त ा स ण्ता स ब स र ण्था न क ा त उभे राहावे लागत आहे. ग्रामीण भागातून शहराकडे तसेच शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची विशेषतः गैरसोय होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठा, नोकरी तसेच इतर कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढलेली असताना बसची संख्या कमी झाल्याने गदीत आणखी भर पडत आहे.मुंबईसाठी गणे शो र्त्स वा सा ठी ा अतिरिक्त बस पाठविण्याचा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी असला, तरी त्याचा परिणाम स्थानिक प्रवाशांवर होत असल्याने एसटी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांवर पुरेशा बस उपलब्ध करून देऊन प्रवाशांची गैरसोय तातडीने दूर करावी. अशी आशा आहे.

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the public at large that Original Share Certificate of Late. Nirmala Ramlakhan Dubey the members of Flat No. 002 in Chandresh Accord 9 to 13 CHS Building no. 9 Silver park Mira Road- East Thane 401107 has been lost/misplaced. Mr. Ramesh Ramlakhan Dubey, and Rajesh Ramlakhan Dubey has applied for the said Share Certificate in duplicate before the Society office. Ramesh Ramlakhan Dubey has lodged lost complaint online on 12th August 2026 at Mahim Police Station. Any person who has any claim and objection for issuance of duplicate Share Certificate in any manner whatsoever should intimate the same to within the period of 15 (fifteen) days from the publication of the notice at the address provided hereunder.  
**Place: Mumbai      Date: 13.9.2026**

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the public at large that Original Share Certificate of Late Ramlakhan Bramakishor Dubey Shop no. 48 in Chandresh Accord 9 to 13 CHS Building no. 9 Silver park Mira Road- East Thane 401107 has been lost/ misplaced. Mr. Ramesh Ramlakhan Dubey, and Rajesh Ramlakhan Dubey, has applied for the said Share Certificate in duplicate before the Society office. Ramesh Ramlakhan Dubey has lodged lost complaint online on 12th August 2026 at Mahim Police Station. Any person who has any claim and objection for issuance of duplicate Share Certificate in any manner whatsoever should intimate the same to within the period of 15 (fifteen) days from the publication of the notice at the address provided hereunder.  
**Place: Mumbai      Date: 13.9.2026**

पुणे येथील चे. एस. के. दुगाकर सो. १८ वे सह दिवाणी न्यायाधीश रमिनअर जिड्डीजन यांचे कोर्टात किरकोळ अर्ज नं. १९९ /२०२६ निशाणी : १

जाहीर नोटीस ...अर्जदार मु. १९५५, मेहरा वगैरे, आसदे, ता. मुळशी, जि.पुणे ४१२१०८.

विरुद्ध सुनिता विरेड् मेहता अ.म.स.सी.सी.८०, बिल्डींग, दादर, मुंबई ४०००१४

नोटीस देण्यात येते की, उपरोक्त अर्जदार यांनी इंडियन सक्सेशन अॅक्ट /बॉम्बे रेग्युलेशन अॅक्ट अन्वये या कोर्टाकडे मरण विरेड् शिवालाल मेहता मृत्यु दिनांक २५/०४/२०१३ यांचे प्रोबेट सर्टिफिकेट मिळण्यासंबंधीचा अर्ज केलेला आहे. ज्या कोणास सदरहू अर्जासंबंधी हरकत घ्यावयाची असेल त्यांनी नेमलेली तारीख १५/१०/२०२६ रोजी ठीक सकाळी ११.०० वाजता स्वतः किंवा वकिलांमार्फत या कोर्टात हजर राहणे. अर्जा दिनांक १०/०९/२०२६ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला. हुकुमान्वये अधिकार, दिवाणी न्यायालय, पुणे.

**जाहीर नोटीस**  
सर्व लोकांना हा नोटीसीने कळविण्यात येते की **फ्लॅट नं. २०५, दुसरा मजला, श्री शुभमहर्मी को-ऑप. हौ. सो. लि., चनात नगर रोड, भाईदर (प.), जि. ठाणे – ४०११०१, श्री जयंतीलाल जेठालाल शाह,** ह्यांच्या नावांनी होता. परंतु श्री जयंतीलाल जेठालाल शाह, हे ता. २३/११/२०२४, रोजी मयत झालेले असून त्यांचा वारसापैकी म्हणून **श्री जयराम प्रफुल्लंद शाह, सौ.अॅफ प्रफुल्लंद जयंतीलाल शाह,** ह्यांनी सदर फ्लॅट व शेअर सर्टिफिकेट आपल्या नावांनी करण्यासाठी सोसायटीला अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसांचे** आत आपल्याजवळील पुराव्यांसह **९/०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., क्रांतिर ऑफिस, हवेली, रश्शन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे – ४०११०१,** हा पत्तावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल, व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल ह्याची नोंद घ्यावी.

सही/- पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय/२०२६ टिकाण: भाईदर दि. १३/०९/२०२६

## रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

**जाहीर प्रगटन**  
अर्जदार : श्री.मती. सना मेहराज कुर्सेजी  
**विरुद्ध**  
गैरअर्जदार :- वैद्यकीय अधिकारी, जन्ममृत्यु नोंदणी, एमनॉर्बि नाई, मुंबईमुंबई महानगरपालिका यांचे कार्यालय, फ्लॅट नं.९६, भाऊसाजी रोड, माहेबशी सकलचवक, बहामणीवाडा, माटुंगा (पूर्व), मुंबई बनावन :- सर्व नागरीक - ४०००१९.  
अर्जदार श्रीमती. सना मेहराज कुर्सेजी यांनी त्यांचे पती कै. मेहराज अब्दुल रऊफ कुर्सेजी यांचा मृत्यु दिनांक : २/२०/४ // २०२१ रोजी मुंबई येथे झालेला असल्याने व सदस्या मृत्युची नोंदणी अगिरेच उल्लब्ध नसल्याने व त्यांचा मृत्युची नोंद गैरअर्जदार उपनिबंधक तथा वैद्यकीय अधिकारी, विभाग, एमनॉर्बि, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे कार्यालय, फ्लॅट नं.९६, भाऊसाजी रोड, माहेबशी सकलचवक, बहामणीवाडा, माटुंगा (पूर्व), मुंबई ४०००१९ यांचे जन्म / मृत्यु नोंदणी मिळणेबाबत अधिकाऱ्यावर नोंदणी घेऊन मृत्यु प्रमाणपत्र मृत्यु अधिनियम-१९६९ मधील कलम १३ (३) चे अंतर्गत या कार्यालयात अर्ज सादर केलेला आहे. सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, उपरोक्त प्रकणी कोणायेही हितसंबंध असल्यास अथवा कोणासही आक्षेप / हरकत घ्यावयाची असलेल तर हा जाहीर प्रगटन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांचे आत किंवा नेमलेल्या तारखेच्या आत या कार्यालयात हजर होऊन आपली हरकत / आक्षेप / म्हणजे लेखी स्वरुपात काढण्यायात तसेच या लेखपत्राच्या आत कोणीही योग्य हरकत / आक्षेप / म्हणजे दाखल न केल्यास सदरहू कार्यालय अर्जदाराला त्यांनी मागणी केलेली मृत्युच्या नोंदीसाठी केल्या अर्ज लालचीक पुरावा घेऊन अर्ज निकाली काढण्यात येईल, नंतर मंजूर करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. कार्यालयाचा पत्ता: तहसिलदार, जमीन महसूल वसुली शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, १ ला मजला, खोली क्र. १०३, ओल्ड कॅम्पटा हाउस, शहदद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१

(शीतल देसाई) - तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुंबई शहर

**PUBLIC NOTICE**  
NOTICE IS HEREBY given to all or to whomsoever it may concern that **Mr. Chandrakant Motiram Gaikwad, Mr. Suhas Motiram Gaikwad, Mrs. Usha Anil Mehta, Mr. Pritam Rajaram Tambe, Mrs. Usha Bhaurao Gaikwad, Mrs. Pournima Nitin Bodhare & Mr. Kiran Bhaurao Gaikwad** are the only 7 legal heirs left of **Late. Mr. Motiram Pavji Gaikwad** who died intestate on 03.10.2008 respectively, who was the lawful sole owner of the residential premises bearing Flat No. A/9, Second Floor, **Visava Building, Vishwajeet Co-operative Housing Society Limited, Tambe Nagar, Sarojini Naidu Road, Mulund (West), Mumbai, Maharashtra – 400080. Mr. Chandrakant Motiram Gaikwad, Mr. Pritam Rajaram Tambe, Mrs. Usha Bhaurao Gaikwad, Mrs. Pournima Nitin Bodhare & Mr. Kiran Bhaurao Gaikwad** are now releasing their entire 60% share from the 100% right, title, interest, share and possession of **Late. Mr. Motiram Pavji Gaikwad** in favour of **Mr. Suhas Motiram Gaikwad & Mrs. Usha Anil Mehta** by virtue of registering a Release Deed. The original Allotment letter in the name of **Mr. Motiram Pavji Gaikwad**, the first allottee has been lost or misplaced by **Mr. Suhas Motiram Gaikwad & Mrs. Usha Anil Mehta** and not found with due diligence, if found, shall be returned to my clients and a missing complaint has been registered at **Mulund Police Station, Mumbai at Sr. No. 130640/ 2026 on 11.09.2026.** All persons claiming an adverse interest in the said Flat or any part thereof howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office in office hours at Office No. 9, Sushila Apartment, S. N. Road, Tambe Nagar, Mulund (W), Mumbai-400080. Mob.-9773578552 within 15 days from the date hereof, failing which the title of my clients **Mr. Suhas Motiram Gaikwad & Mrs. Usha Anil Mehta** shall be presumed as clear and marketable, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived. Members of the public are requested to take the note of the same. Dated this 13th day of September, 2026.

Sd/- ADV. SHRI. DHAVAL T. KARIA KARIA & ASSOCIATES ADVOCATE HIGH COURT

## PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given to all or to whomsoever it may concern that **Mrs. Leela Subramanian, Mrs. Leela Sridhar & Ms. Deepa Subramanian** are the only 3 legal heirs of **Late. Mr. Palghat Chidambaram Subramanian** who died intestate on 23.07.2021 respectively, who was the lawful sole owner of the residential premises bearing Flat No. A/102, First Floor, **Building No. 1, admeasuring about 785 Square Feet Built-up Area, Krishna Kunj No. 1 Co-operative Housing Society Limited, Tambe Nagar, Sarojini Naidu Road, Mulund (West), Mumbai, Maharashtra – 400080. Mrs. Leela Sridhar & Ms. Deepa Subramanian** are now releasing their entire 2/3rd share from the 100% right, title, interest, share and possession of **Late. Mr. Palghat Chidambaram Subramanian** in favour of their mother **Mrs. Leela Subramanian** by virtue of registering a Release Deed. I am investigating the title for due diligence, hence all persons claiming an adverse interest in the said Flat or any part thereof howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office in office hours at Office No. 9, Sushila Apartment, S. N. Road, Tambe Nagar, Mulund (W), Mumbai-400080. Mob.-9773578552 within 15 days from the date hereof, failing which the title of my client **Mrs. Leela Subramanian** shall be presumed as clear and marketable, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived. Members of the public are requested to take the note of the same. Dated this 13th day of September, 2026.

Sd/- ADV. SHRI. DHAVAL T. KARIA KARIA & ASSOCIATES ADVOCATE HIGH COURT

**VISAGAR POLYTEX LIMITED**

Regd. Office: - 907/908, Day Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai - 400058  
Tel: 022-67424815, Website: [www.visagarpolytex.in](http://www.visagarpolytex.in), Email: [contact@visagar.com](mailto:contact@visagar.com)

**NOTICE OF 43rd ANNUAL GENERAL MEETING AND CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND SHARE TRANSFER BOOKS:**

Visagar is hereby given that the 43rd Annual General Meeting ("AGM") of Members of **VISAGAR POLYTEX LIMITED ("the Company")** shall be conducted on Wednesday, 30th September, 2026 at 11:00 a.m. at "VYANJAN BANQUET HALL" - 46, First Floor, Oshiwara Link Plaza, Next to Oshwara Police Station, Near Maheshwari Bhabha, Above "Vyanjan" Sweets, Link Road, Anter, Andheri (West), Mumbai-400102, Maharashtra in compliance with all the applicable provisions of the Companies Act, ("the Act"), to transact the Business as set out in the AGM Notice.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") to provide the facility for remote e-voting.

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circular, the AGM Notice along with the Annual Report of the Company for the financial year 2025-26 ("Annual Report"), has been sent only by electronic mode to all the Members whose email address(es) are registered with the Company/Depository Participants/Registrar and Transfer agent – M/s Adroit Corporate Services (P) Limited.

The Annual Report along with the Notice of AGM is also available on the Company's Website at [www.visagarpolytex.in](http://www.visagarpolytex.in) and on the website of the Stock Exchange BSE Limited i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and India Administration) (Listing Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of the Secretarial Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the MCA Circulars, the SEBI Circular and resolutions Standards on General Meetings issued by the . Institute of Company Secretaries of India, voting on the AGM as set out in the AGM Notice.

The remote e-voting period begins on **Sunday, September 27, 2026 (9:00 am IST) and end on Tuesday, 29th September, 2026 (5:00 pm IST)** and at the end of the remote e-voting period, the facility shall forthwith be blocked. During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form and whose name recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., **Wednesday, September 23, 2026**, shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Members who have not registered their email address(es) or acquired shares after the dispatch of the Notice and holding of shares as on the cut-off date i.e., **Wednesday, September 23, 2026** can refer the notes to the AGM Notice under "E-voting" to cast their vote through remote e-voting.

Members of the Company who have not registered/updated their email address(es) are requested to get the same registered/updated (in case of shares held physically) by writing to the Company at [contact@visagar.com](mailto:contact@visagar.com) shares along with held details of folio number and self-attested copy of PAN Card or with their Depository Participants (in case of in dematerialized/electronic mode) with whom the demat account is maintained.

In case you have any issues/queries/grievances relating to remote e-voting, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") to e-voting manual available at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) under help section or write an email to [evoting@nsdl.in](mailto:evoting@nsdl.in) or on contact on 022-48867000.

Pursuant to the provision of Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from **Thursday, September 24, 2026 to Wednesday, September 30, 2026** (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

By Order of the Board  
For Visagar Polytex Limited  
Sd/-  
Tilokchand Kothari  
Chairman & Director

Place: Mumbai  
Date: 12/09/2026

**सार्वजनिक सूचना**  
स्व.श्री. गोविंद बाळा सोनीकराजी यांचे १६.०४.२०१९ रोजी निधन झाले. ते एकता सोपचएस लि., अर-११, साई सिटी कॉम्प्लेक्स, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ४०००६० येथील प-११८१ मधील फ्लॅट क्र. १० चे धारक होते. त्यांच्या पत्नी, श्रीमती चंचल गोविंद सोनीकराजी यांनी मृत सद्स्याचे कायदेपैरी वारस म्हणून दावा केला आहे. या अर्जाबाबत, मृत सद्स्याच्या वारसाबाबत, शेअर्स आणि संपत्तीबाबत याबाबतलातील निकषांवर हस्तान्तरित करण्यात येत, इतर कोणत्याही सार्वजनिक दावे किंवा हक्काी असल्यास त्यांनी या सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे सोसायटीला नोंदविले करण्यात येत आहे. विलिप्त मुदतीत कोणाही दावे किंवा हक्काी प्राप्त न झाल्यास, सोसायटीच्या कार्यालयात उल्लब्ध असलेल्या उपविधीनुसार (byelaws), मृत सद्स्याचे शेअर्स आणि सोसायटीच्या भांडवलवालील हितसंबंध हस्तान्तरित करण्याची पुढील कार्यवाही करण्यास सोसायटी मोकळी असेल. दिनांक: मुंबई दिनांक: १४.०९.२०२६

सचिव, एकता को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि.

**जाहीर नोटीस**  
या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी येते की, श्री. (डॉ.) सुरेश जाजू चव्हाण हे श्री जीजीदाजी कृपा कॉम्प्लेक्स (Shree Jivdadi Krupa Complex) या प्रकल्पातील हप्तारक क्र. १ या तिथ्याचा मालक/धारक (१) मिमप्रीविली फ्लॅट क्र. ३२७ (ज्याचे क्षेत्रफळ ५६.५ चौ. फीट) संपत्तीचे ६०% बी. फूट विट-आर इन्के आहे आणि याची जाव कोणीही, चंदनसाह ग्रामपंचायतीसह सहीत येईल, विल्यापासून -२०४ ४०५, महाराष्ट्र येथे स्थित आहे) यांचे मालक/सद्स्य होते. सदर श्री. (डॉ.) सुरेश जाजू चव्हाण यांचे १३-०९-२०१६ रोजी निधन झाले. मृत व्यक्तीची कायदेपैरी वारस/वरासगरीनी तथा सदर संपत्तीबाबत अधिकाऱ्या, जिल्हाधिकारी आणि हितसंबंधाबाबत कायदाकरी ती लागूवालीच्या निमत सदर सद्स्य, धारणीधिकारी (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यासह झाली सही करण्याच्या बाबतीसह खाली संपादन करावयाक उतराविल्यावर, कार, सव्यार किंवा अन्य कोणाह्याही प्रकारे कोणाही अधिकार, मासकीकक, हितसंबंध, हिस्सा, दावा, मागणी, धारणीधिकार (lien), बोझ (charge), महाण (mortgage), मर (encumbrance), तावा किंवा आक्षेप असले, यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत यावरीलची मागणी कोणाही पुराव्यास